

वेतन त्रुटी निवारण समिती. २०२४  
मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी/कर्मचारी  
यांच्या सेवा परत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन आदेश क्रमांक:- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६५/प्रशा-३ (१४-अ)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक:- १४ फेब्रुवारी, २०२५

- संदर्भ:- १) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: वेपुर-१९२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दिनांक १६.०३.२०२४,  
दिनांक १९.०९.२०२४, दिनांक २६.११.२०२४ व दिनांक २७.१२.२०२४  
२) साप्रवि, शासन आदेश क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६५/प्रशा-३(१४-अ), दिनांक २३.०४.२०२४

**शासन आदेश**

उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील दिनांक १६.०३.२०२४ च्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीच्या कामकाजासाठी संदर्भ क्र.२ येथील दिनांक २३.०४.२०२४ येथील आदेशान्वये मंत्रालयीन संवर्गातील खालील कर्मचाऱ्यांच्या सेवा ०६ महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करणेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या:-

अ.क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	विभाग
१.	श्रीमती स्व.चि.मुंडे	सहायक कक्ष अधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग

२. आता, वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ चे कामकाज पूर्ण झाले असल्याने, श्रीमती मुंडे यांच्या सेवा दि. १४.०२.२०२५ (म.नं.) पासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहेत.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०२१४१३३७५२१४०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( ग. स. परब )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. श्रीमती स्व.चि. मुंडे, सहायक कक्ष अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रत,

२. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग/सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
३. सह/ उप सचिव (आस्थापना), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
४. उपसचिव (सेवा-९), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. कक्ष अधिकारी (प्रशा-२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. निवडनस्ती/प्रशा-३ (१४अ)